

January 25, 2025

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
(SYMBOL: THYROCARE)

BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street,
Mumbai- 400 001
(SCRIP CODE 539871)

Sub: Newspaper Advertisement.

Ref: Disclosure under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the Listing Regulations, we are enclosing the copies of newspaper advertisements of Unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2024, in the prescribed format, published in Business Standard (English) and Pratahkal (Marathi).

The above advertisement is also available on the website of the Company <https://investor.thyrocare.com/>

Yours faithfully

For **Thyrocare Technologies Limited**

Ramjee Dorai
Company Secretary and Compliance Officer



Encl: A/a



RPG LIFE SCIENCES LIMITED
An RPG Company
Regd. Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030.
CIN: L24232MH2007PLC169354;
Tel: +91-22-6975 7100
E-mail: info@rpglifesciences.com; Web: www.rpglifesciences.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024
(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended
	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1 Total Income from Operations	17,602	15,562	51,796	46,062	58,926
2 Net Profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	4,689	3,554	12,528	10,010	11,784
3 Net Profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	4,689	3,554	9,798	10,010	11,784
4 Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	3,493	2,646	6,589	7,442	8,766
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3,494	2,647	6,593	7,446	8,710
6 Paid-up equity share capital (Face Value Rs.8/- each)	1,323	1,323	1,323	1,323	1,323
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year					36,162
8 Earnings Per Share (Rs.8/- each) - (not annualised for the quarter):					
Basic (in Rs.):	21.12	16.00	39.84	45.00	53.01
Diluted (in Rs.):	21.12	16.00	39.84	45.00	53.01

Notes:
1 The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held on January 23, 2025 and have been approved by the Board of Directors at its meetings held on January 24, 2025.
2 The Company operates in only one reportable business segment i.e. Pharmaceuticals.
3 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on Stock Exchange websites viz. (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.rpglifesciences.com). The same could also be accessed by scanning the QR Code provided herein.



Date : January 24, 2025
Place : Mumbai

For RPG Life Sciences Limited
Yugal Sikri
Managing Director
DIN:07576560



ORIENT GREEN POWER COMPANY LIMITED
Regd. Office: Bascon Futura SV, 4th Floor, No.10/1, Venkatanarayana Road, T Nagar, Chennai – 600017
Corporate Identification Number (CIN) - L40108TN2006PLC061665
Visit us at: http://www.orientgreenpower.com/ E-mail: complianceofficer@orientgreenpower.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

The Board of Directors of the Company, at its meeting held on Friday, January 24, 2025 approved the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December, 31, 2024.

The unaudited financial results along with the Limited Review Report has been posted on the Company's website at https://www.orientgreenpower.com/investor.asp and can be accessed by scanning the QR code.

Place: Chennai
Date: January 24, 2025



By order of the Board
For Orient Green Power Company Limited

T Shivaraman
Managing Director & CEO

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

UNITED SPIRITS LIMITED
Regd. Office: 'UB Tower', # 24, Vittal Mallya Road, Bengaluru-560 001.
Tel: +91 80 3985 6500; Fax: +91 80 3985 6862
Email: investor.india@diageo.com Website: www.diageoindia.com
Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

DIAGEO
India

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Company has received requests from the following shareholders for issue of Duplicate Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) reported to have been lost / misplaced. The share certificate(s) mentioned hereunder are therefore deemed to be cancelled and no transactions thereon would be recognized by the Company.

Sl. No.	Folio No.	Name of the Shareholder	No. of Shares	Certificate Number	Distinctive Nos	
					From	To
01	MS121074	RAJESH KUMAR	4000	5022	722505686	722509685
02	MS025213	B S SHARAT (Deceased)	1000	1224	720378831	720379830

The public are hereby advised against dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has / have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) along with all documentary evidences with the Company at its Registered Office within 7 days of the publication of this notice, after which no claim(s) will be entertained, and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For UNITED SPIRITS LIMITED
Sd/-
Mital Sanghvi
(Company Secretary)

Place : Mumbai
Dated : 24.01.2025

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया
Central Bank of India
16th Floor, Chander Mukhi Building, Nariman Point, Mumbai-400021

BSD-MARKETING DEPARTMENT, CENTRAL OFFICE
16TH FLOOR, CHANDER MUKHI BUILDING,
NARIMAN POINT, MUMBAI-400021

DOCUMENT NO: CO/BS/D/CORP-COMM/2024-25/924 Date: 23.01.2025

RFP FOR SUPPLY OF COAT / BLAZERS
Tender Notice

Central Bank of India invites sealed offers/bid from established vendors for supply of Coat / Blazers. Please visit our website www.centralbankofindia.co.in for the details under live tender section.
Addendum/corrigendum, if any, to this tender will be published only on bank's website.

Date of issue of RFP : 23rd January 2025
Last date of submission of Bids : 15th February 2025 upto 3.00 PM
Date of Opening of Technical Bids : 15th February 2025 at 4.00 PM

Place: Mumbai
Date: 24/01/2025 Assistant General Manager - Marketing

TANFAC INDUSTRIES LIMITED
CIN : L24117TN1972PLC006271
REGD. OFFICE: 14 SIPCOT INDUSTRIAL COMPLEX, CUDDALORE – 607 005, TAMIL NADU
Website: www.tanfac.com - Email : tanfac.in@anupamrasayan.com - Telephone : +91 4142 239001-5 - Fax : + 91 4142 239008

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31ST DECEMBER, 2024
(₹ in lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months ended	Nine Months ended	Year ended
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1.	Total income operations (net)	17,838.62	11,223.93	8,872.60	38,727.54	28,040.14	38,522.43
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	4,646.95	2,595.67	1,362.41	8,756.51	5,369.14	7,005.98
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	4,646.95	2,595.67	1,362.41	8,756.51	5,369.14	7,005.98
4.	Net profit / (Loss) for the period after tax	3,480.39	1,931.14	1,007.97	6,540.92	3,984.28	5,248.03
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	3,480.39	1,974.24	1,010.19	6,584.02	3,993.46	5,265.43
6.	Paid Up Equity Share Capital (Face Value of Rs.10/-)	997.50	997.50	997.50	997.50	997.50	997.50
7.	Earnings Per Share (of 10/- each)						
	Basic	34.89	19.36	10.10	65.57	39.94	52.61
	Diluted	34.89	19.36	10.10	65.57	39.94	52.61

NOTES: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with BSE Limited, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
The full format of the Unaudited Financial Results are available on the BSE Limited website viz., www.bseindia.com and the Company's website, viz., www.tanfac.com

Place : Chennai
Date : 24.01.2025

For TANFAC INDUSTRIES LIMITED
(K. SENDHIL NAATHAN)
MANAGING DIRECTOR

Thyrocare
Tests you can trust

THYROCARE TECHNOLOGIES LIMITED
CIN: L85110MH2000PLC123882
Reg. Off: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703
Corp. Office: D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703
Tel: (91 22) 2762 2762 | Fax: (91 22) 2768 2409 | Website: www.thyrocare.com | E-mail: compliance@thyrocare.com

Extract of Unaudited Standalone/ Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December 2024
(₹ in Crores)

Sr. No.	PARTICULARS	Consolidated						Standalone					
		Quarter Ended 31.12.2024 (Reviewed)	Quarter Ended 30.09.2024 (Reviewed)	Quarter Ended 31.12.2023 (Reviewed)	Nine months ended 31.12.2024 (Reviewed)	Nine months ended 31.12.2023 (Reviewed)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2024 (Reviewed)	Quarter Ended 30.09.2024 (Reviewed)	Quarter Ended 31.12.2023 (Reviewed)	Nine months ended 31.12.2024 (Reviewed)	Nine months ended 31.12.2023 (Reviewed)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	165.92	177.36	134.74	500.19	417.63	571.88	152.55	163.05	122.89	459.23	382.79	524.02
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	28.08	37.07	19.78	99.07	72.47	95.59	27.94	40.34	20.76	103.41	73.16	98.22
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	27.92	36.78	19.91	98.26	73.07	95.98	27.94	40.34	20.76	103.41	73.16	98.22
4	Net Profit for the period after tax	18.95	26.42	14.74	69.19	52.31	69.49	19.10	29.59	14.89	73.96	51.91	71.14
5	Total Comprehensive Income for the period	18.94	26.38	14.74	68.65	52.54	69.78	19.09	29.54	14.90	73.47	52.13	71.37
6	Equity Share Capital (Face Value per Share: ₹ 10/- each)	52.99	52.95	52.95	52.99	52.95	52.95	52.99	52.95	52.95	52.99	52.95	52.95
7	Other Equity	-	-	-	-	-	473.82	-	-	-	-	-	460.86
8	Basic and Diluted Earnings Per Share (Face Value of Share of ₹ 10/- each) (not annualised)												
a	Basic :	3.58	4.99	2.78	12.96	9.88	13.42	3.53	5.59	2.81	13.87	9.81	13.44
b	Diluted :	3.56	4.98	2.77	12.92	9.86	13.40	3.51	5.58	2.80	13.83	9.79	13.41

Notes:
1) The above financial results of the Company were reviewed by the audit committee on 23rd January, 2025 and subsequently approved by the board of directors at its meeting held on 23rd January, 2025.
2) The above is an extract of the detailed format of Consolidated/ Standalone Financial Results for the Quarter/Nine months ended 23rd January, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated/ Standalone Quarterly and nine months Ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com. The same is also available on the company's website viz. www.thyrocare.com and can be accessed by scanning the QR code.

Place: Mumbai
Date: 23rd January, 2025

By Order of the Board
For Thyrocare Technologies Limited
Rahul Guha
Managing Director and CEO
Din: 09588432

STEEL EXCHANGE INDIA LIMITED
Strengthening our Planet
CIN: L74100TG1999PLC031191
Regd. Office : Door No: 1-65/k/60, Abhis Hiranya, 1st Floor, Kavuri Hills, Hyderabad-500081
Phone : +91-40-2340 3725, Fax: +91-40-2341 3267
Web : www.seil.co.in E-mail : info@seil.co.in

Extracts of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31.12.2024
(Rupees in Lakhs except EPS & Ratio's)

PARTICULARS	Quarter ended		Nine months ended		Year ended
	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1 Total Income from Operations	32,777.90	26,131.00	25,760.99	85,535.12	78,002.09
2 Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional items and/or Extraordinary items)	1,586.47	272.44	20.94	2,117.02	(886.64)
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	1,586.47	272.44	20.94	2,117.02	(886.64)
4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	1,586.47	272.44	20.94	2,117.02	(886.64)
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,586.47	272.44	20.94	2,117.02	(886.64)
6 Paid up Equity Share Capital	11,976.33	11,976.33	11,866.33	11,976.33	11,866.33
7 Reserves (excluding Revaluation Reserve)	37,348.68	34,584.72	39,282.63	37,348.68	39,282.63
8 Securities Premium Account	34,421.03	34,421.03	32,705.03	34,421.03	32,705.03
9 Net worth	41,785.79	39,021.82	31,743.40	41,785.79	31,743.40
10 Paid up Debt Capital/ Outstanding Debt	36,709.60	38,391.52	38,352.89	36,709.60	38,352.89
11 Outstanding Redeemable Preference shares	1,860.88	1,860.88	1,860.88	1,860.88	1,860.88
12 Debt Equity Ratio	0.51	0.56	0.62	0.51	0.62
13 Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing and discontinued operations) -					
a) Basic:	0.13	0.02	0.00	0.18	(0.08)
b) Diluted	0.13	0.02	0.00	0.18	(0.08)
14 Capital Redemption Reserve	55.04	55.04	55.04	55.04	55.04
15 Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-
16 Debt Service Coverage Ratio	1.17	1.54	1.30	1.35	0.85
17 Interest Service Coverage Ratio	2.43	1.54	1.30	1.81	1.12

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites www.nseindia.com, www.bseindia.com and on Company's website www.seil.co.in. The same can be accessed by scanning the given QR Code.

By order of the Board
for Steel Exchange India Limited
Sd/-
B. Satish Kumar
Managing Director
Din: 00163676

Place : Hyderabad
Date : 24/01/2025

NURECA LIMITED
Regd. Office: Office Number 101, Udyog Bhavan, 1st Floor, Sonawala Lane, Goregaon E, Mumbai, Maharashtra - 400063
CIN: L24304MH2016PLC320868
Tel. +91-172-5292900, Email : cs@nureca.com, Website : www.nureca.com

Extract of unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31.12.2024 (INR Million)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)
1	Total Income from Operations	272.08	223.74	828.90	264.63	223.74	779.21
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax; Exceptional and/or Extraordinary items)	(38.48)	8.30	(19.58)	(32.52)	9.45	(7.08)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(38.48)	8.30	(19.58)	(32.52)	9.45	(7.08)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(32.89)	0.78	(27.40)	(28.01)	1.65	(16.21)
5	Total Comprehensive Income/ (expense) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(32.79)	0.64	(27.11)	(27.97)	1.51	(15.99)
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	(3.29)	0.08	(2.74)	(2.80)	0.16	(1.62)
	2. Diluted:	(3.29)	0.08	(2.74)	(2.80)	0.16	(1.62)

Note:
1. The Board of Directors hereby declares that limited review reports do not have any modified opinion.
2. The above is an extract of the detailed format of third quarter and nine months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results are available on the Company's website i.e. www.nureca.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. The same can be accessed through QR code given below:

By order of the Board of Directors
of Nureca Limited.
Saurabh Goyal
Managing Director
DIN: 00136037

Dated: 24.01.2025
Place: Chandigarh

Regd. Office: Office Number 101, 1st Floor Udyog Bhavan Sonawala Lane, Goregaon E Mumbai City MH 400063
CIN: L24304MH2016PLC320868 Tel. +91-172-5292900, Email : cs@nureca.com, Website : www.nureca.com

Dr Trust
No. 1 Home Healthcare & Wellness Brand in India
Ranked no. 1 home healthcare and wellness brand by Indian Customers in MRSI & GDPR compliant consumer survey